

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११९ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
बुधवार, दि.१६ जानेवारी, २०१९ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११९ वी बैठक बुधवार, दि.१६ जानेवारी, २०१९ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र. कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
८)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
९)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
१०)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
११)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
१२)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१३)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१४)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१५)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१६)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्या
१७)	डॉ. एस. आर. कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१८)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१९)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. डॉ. एस. आय. पाटील, प्र. कुलगुरु व डॉ. एस. आर. कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांची व्यवस्थापन परिषदेची ही पहिलीच बैठक असल्याने मा. कुलगुरु यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती:

डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] ०६ डिसेंबर, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: ०६ डिसेंबर, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

पान क्र.११ वर विषय क्र.०८ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव						
विद्यापीठ परिसरातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र पुरुष गृहपाल व महिला गृहपाल नियुक्त केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.						
दुरुस्त केलेला ठराव						
विद्यापीठ परिसरातील मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र पुरुष गृहपाल व महिला गृहपाल नियुक्त केल्याबाबतची नोंद घेण्यात आली. तसेच मे, २०१९ पासून मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी प्रत्येकी ०२ गृहपाल नियुक्त करण्यात यावे व त्यासाठी ₹४,०००/- इतके मानधन देण्यात यावे असे ठरले.						
पान क्र.१६ वर विषय क्र.१३ मधील विषयातील मजकूरात “अनुसूचित जातीच्या” ऐवजी “अनुसूचित प्रवर्गाच्या” असा बदल करण्यात यावा असे ठरले.						
पान क्र.२० वर विषय क्र.१४ मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.						
८) तंत्रज्ञान संकुल						
अ. क्र.	विभाग	एकूण विद्यार्थी संख्या		एकूण जमा शुल्क रु.	कंत्राटी सहायक प्राध्यापक नियुक्ती संख्या	वार्षिक वेतनापोटी खर्च
१)	5 year Integrated course in Cosmetic Technology	भाग १	०६	७२,०००/-	०२	७२,०००/-
		एकूण	०६	७२,०००/-	०२	७२,०००/-
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा एकूण वार्षिक जमा : ०६ X १२,००० = ७२,०००/-						
पान क्र.२९ वर विषय क्र.२२ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.						
पूर्वीचा ठराव						
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावाचा गठीत समितीने सादर केलेला मसुदा शासनाची मान्यता मिळण्यास्तव पाठविण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच प्रस्ताव शासनाकडे सादर करताना आर्थिक अनुदानाच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली.						
दुरुस्त केलेला ठराव						
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या प्रस्तावाच्या गठीत समितीने सादर केलेल्या मसुद्यास शासनाची मान्यता व अनुदान मिळण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.						

पान क्र.३८ वर विषय क्र.३१ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्राची नोंद घेण्यात आली.
दुरुस्त केलेला ठराव
अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१६/०८/२०१८ व दि.२४/०८/२०१८ रोजीच्या शासन पत्रानुसार संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी असे ठरले.
पान क्र.४३ वर विषय क्र.३४ मधील विषयातील मजकूरात “शासन निर्णय” या शब्दाच्या ऐवजी “शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१५१/विशि-३” असा बदल करण्यात यावा असे ठरले.

[०२] सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन निर्णयान्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) (मराठा) वर्गाकरिता भारतीय राज्य घटनेच्या कलम १५(४), १५(५), १६(४), व ४६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून, या वर्गात मराठा समाजाच्या वर्गासाठी राज्याच्या लोकसेवांमधील निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १६ टक्के आरक्षण विहित करण्यात येत असल्याचे व त्यानुसार शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी १०९७ / प्र. क्र.२ / ९७ / १६-ब, दि.२९/०३/१९९७ अन्वये विहित करण्यात आलेली बिंदुनामावली सुधारित करण्यात येत असल्याचे कळविले आहे.

तसेच सदर प्रक्रिया कशी राबवावी याबाबत सदर शासन निर्णयात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सबब, सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्याबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्याबाबतची बाब (शुध्दीपत्रक) माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन शुध्दीपत्रकान्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) (मराठा) वर्गाकरिता दि.०५/१२/२०१८ अन्वये प्रसिध्द झालेल्या शासन निर्णयामधील परिशिष्ट क निरसित करण्यात येत असून, त्याऐवजी परिशिष्ट क सोबत जोडल्याप्रमाणे वाचण्यात यावे असे कळविले आहे व भरती प्रक्रिया राबवितांना सदर सुधारित परिशिष्ट क प्रमाणे दिलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सदर शासन शुध्दीपत्रक राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सेवामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महामंडळे, शासकीय अनुदान प्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम व शासनाच्या अधिपत्याखालील किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे इत्यादींना लागू राहिल असे कळविले असून, याबाबत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना / आस्थापनांना सदर शुध्दीपत्रक तातडीने निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने योग्य ते आदेश निर्गमित करावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सबब, सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करण्याबाबतची बाब (शुध्दीपत्रक) माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासन शुध्दीपत्रक माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन शुध्दीपत्रकान्वये, शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही १०१२ / प्र. क्र.१६ / १२ / १६-ब, दि.१३ ऑगस्ट, २०१४ मधील परिच्छेद "अ - प्रथम टप्पा: खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरतांना, गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी (या ठिकाणी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल.) या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरीता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून समांतर आरक्षणास पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्येइतके उमेदवार घेणे आवश्यक आहे."

याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावे

"अ - प्रथम टप्पा: खुल्या प्रवर्गातील (अराखीव पदे) उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि. जा. भ. ज., वि. मा. प्र., इ. मा. व. व एसईबीसी) समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरीता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येइतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे".

हे शासन शुध्दीपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल, असे कळविले आहे.

सबब, शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासन शुध्दीपत्रक माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दि.१९/०१/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषी विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाने /संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले आहे. सदरील शासन निर्णयात खालीलप्रमाणे मुद्दे नमूद केले आहेत.

- १) विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारित कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट उच्च शैक्षणिक सेवा देणाऱ्या १०% महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करावी.
- २) विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जी महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभागास स्वायत्तता (Autonomy) प्रदान करण्याच्या दृष्टीने सक्षम आहेत. अशा महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभागांना उद्युक्त करून त्या शिक्षण संस्थांचे प्रस्ताव विद्यापीठ स्तरावरून सर्व निकषांची तपासणी करून विद्यापीठ प्राधिकरणाच्या मान्यतेने आवश्यक ते प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावे.
- ३) महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार विद्यापीठांना त्यांच्या परिनियम अद्यावत केले नसल्यास सदर परिनियम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिलेल्या सूचनांनुसार प्रथम विद्यापीठांचे परिनियम अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही करावी.
- ४) विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा. राज्यपाल तथा कुलपती यांना सादर करावा.

तसेच दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ रोजीच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम, २०१६ हा कायदा दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणला असून त्यातील कलम १२२ (१) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

स्वायत्तता दर्जा मिळविण्यासाठी विद्यापीठ विभाग किंवा परिसंस्था, संलग्न महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संस्था यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येईल. व्यवस्थापन परिषदेस, विद्या परिषदेच्या शिफारशीवरून स्वायत्तता दर्जा प्रदान करता येईल.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार स्वायत्तता देण्याची बाब प्रथमतः विद्या परिषदेसमोर तद्नंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावास मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार त्यांच्या प्राप्त अधिकारात विद्या परिषदेच्या व व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

उक्त महाविद्यालयाच्या स्वायत्ते मिळण्यासंदर्भात प्राप्त झालेला प्रस्ताव मा. कुलगुरुमहोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केल्याची बाब दि.२९/१०/२०१८ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.८२ नुसार माहितीस्तव सादर करण्यात आला आहे.

सबब, दरम्यानच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने, रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०६] महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशाच्यावेळी अपघात विम्याची रक्कम जमा केली जाते परंतु पूर्व प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयाकडून विद्यार्थी विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे जमा केली जाते. दरम्यानच्या काळात काही अपघात झाल्यास महाविद्यालय अडचणीत येते त्यामूळे पैसे विमा कंपनीकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण सुरु होईल असा नियम करण्यात यावा अशी अधिसभेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशाच्यावेळी अपघात विम्याची रक्कम जमा केली जाते परंतु पूर्व प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयाकडून विद्यार्थी विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे जमा केली जाते. दरम्यानच्या काळात काही अपघात झाल्यास महाविद्यालय अडचणीत येते त्यामूळे पैसे विमा कंपनीकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण सुरु होईल असा नियम करण्याची शिफारस अधिसभेने व्यवस्थापन परिषदेस केलेली आहे.”

त्यास अनुसरून सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. एस. बी. पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आलेला आहे.

सबब, महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशाच्यावेळी अपघात विम्याची रक्कम जमा केली जाते परंतु पूर्व प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयाकडून विद्यार्थी विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे जमा केली जाते. दरम्यानच्या काळात काही अपघात झाल्यास महाविद्यालय अडचणीत येते त्यामूळे पैसे विमा कंपनीकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण सुरु होईल असा नियम करण्यात यावा अशी अधिसभेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशाच्यावेळी अपघात विम्याची रक्कम जमा केली जाते परंतु पूर्व प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयाकडून विद्यार्थी विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे जमा केली जाते. दरम्यानच्या काळात काही अपघात झाल्यास महाविद्यालय अडचणीत येते त्यामूळे पैसे विमा कंपनीकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण सुरु होईल असा नियम करण्यात यावा अशी अधिसभेने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करून नियमावली तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) डॉ. बी. एन. आदटराव : अध्यक्ष
- २) प्राचार्य डॉ. के. ए. पांडे : सदस्या
- ३) डॉ. टी. एन. कोळेकर : सदस्य

[०७] Three Year B. Voc. Food Processing and Management आणि Five Year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology अशी दोन पदवी व पदव्युत्तर नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेली असल्याने सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क निश्चित केल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयात Three Year B. Voc. Food Processing and Management व प्रस्तुत विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये Five Year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology अशी एकूण दोन पदवी व पदव्युत्तर नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेली आहेत.

सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या दि.२९/१२/२०१८ ते दि.०३/०१/२०१९ या कालावधीत संपन्न होत आहेत. सदर अभ्यासक्रमापैकी Three Year B. Voc. Food Processing and Management हा अभ्यासक्रम पदवी अंतर्गत येत असून पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षांसाठी परीक्षा शुल्क हे रु.७५०/- (Theory Paper रु.५००/- व Practical Paper रु.२५०/-) निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षांसाठी परीक्षा शुल्क रु.१,०६०/- (Theory Paper + Practical Paper) निश्चित करण्यात आलेले आहेत.

त्याप्रमाणे Three Year B. Voc. Food Processing and Management या अभ्यासक्रमासाठी परीक्षा शुल्क रु.७५०/- (Theory Paper रु.५००/- व Practical Paper रु.२५०/-) व Five Year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology या अभ्यासक्रमासाठी परीक्षा शुल्क रु.१,०६०/- (Theory Paper + Practical Paper) अशी आकारणी करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) नुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

सबब, Three Year B. Voc. Food Processing and Management आणि Five Year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology अशी दोन पदवी व पदव्युत्तर नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेली असल्याने सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क निश्चित केल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

उराव: Three Year B. Voc. Food Processing and Management आणि Five Year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology अशी दोन पदवी व पदव्युत्तर नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्क निश्चित केल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिलेल्या मान्यतेस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए. पंढरपूर महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणास शासनाची सहमती घेणे कामी शासनास प्रस्ताव सादर करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर यांनी पंढरपूर येथील बी. सी. ए. हे महाविद्यालय सद्यःस्थितीत सुरु असून, सदरचे महाविद्यालयाचे स्थलांतर हे संस्थेच्या मालकीच्या मौ. कोर्टी गट नं. ४२९ / १ / ब / १ येथे स्थलांतरित करण्यास परवानगी मिळणेबाबत सदरच्या प्रस्तावाने विनंती केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११८ मधील तरतूद खालील प्रमाणे आहे.

- १) उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयाला किंवा परिसंस्थेला, फक्त त्याच जिल्हयामध्ये आपले ठिकाण बदलण्याची परवानगी देण्यात येईल.
- २) विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद महाविद्यालयाला आपले ठिकाण बदलण्याची परवानगी देण्यापूर्वी, पोट-कलम (३) मध्ये निर्देशिलेले मुद्दे विचारात घेईल.
- ३) राज्य शासनाची सहमती घेतल्यानंतर परवानगी देण्यात येईल.

परंतू-

(क) अशा स्थानांतरणामुळे महाविद्यालय जेथून स्थानांतरित करण्यात येत असेल त्या ठिकाणच्या शैक्षणिक विकासाला अडथळा येता कामा नये;

(ख) जर असे नवीन ठिकाण हे, वार्षिक सम्यक योजनेत दर्शविल्याप्रमाणे, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरु करण्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या परिघाच्या आत असल्यासच, अशा नवीन ठिकाणी होणाऱ्या स्थानांतरणास मुभा देण्यात येईल; आणि

(ग) नवीन ठिकाणामधील पायाभूत सोयी व अन्य सुविधा, विहित मानकांनुसार पर्याप्त असाव्यात;

- ४) जर महाविद्यालय नैसर्गिक आपत्तींच्या कारणावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येत असेल, तर त्या बाबतीत विद्यापीठाकडून आकस्मिक परवानगी देण्यात येईल आणि राज्य शासनाकडून यथावकाश मंजूरी देण्यात येईल.

सबब, मा. सचिव, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए. पंढरपूर यांनी सदर महाविद्यालय स्थलांतरीत करण्यासाठी शासनाची सहमती मिळणेसाठीचा प्रस्ताव शिफारशीसाठी विद्यापीठास सादर केला असून, त्यास मान्यता देण्याकरीता विद्यापीठाकडून शासनास शिफारस करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए. पंढरपूर महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाच्या स्थानांतरणास शासनाची सहमती घेण्यासाठी प्रस्ताव विहित नमून्यात व योग्य त्या शुल्कासह घेवून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा Annual Quality Assurance Report (AQAR) नॅक बेंगलोर यांना पाठविण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा Annual Quality Assurance Report (AQAR) चे कामकाज प्रा. डॉ. आर. एस. हेगडी, संचालक, नॅक-आयक्युएसी यांनी पूर्ण करुन अंतिम AQAR या विभागाकडे सादर केला होता. सदर AQAR Report ची Word फाईलमधील सॉफ्टकॉपी Track ID व विद्यापीठाच्या MHUNGN11268ThirdAQAR2017-18.doc या नावासह तयार करुन capuaqar@gmail.com या ई-मेलवर दि.०३/०१/२०१९ रोजी पाठवणे आवश्यक होते.

तथापि, दरम्यान व्यवस्थापन परिषदेचे आयोजन नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी सदर AQAR Report स्वीकारुन तो capuaqar@gmail.com या ई-मेलवर पाठवण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा Annual Quality Assurance Report (AQAR) नॅक बेंगलोर यांना पाठविण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

तसेच Annual Quality Assurance Report (AQAR) ची प्रत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना ईमेलवर पाठविण्यात यावे असे ठरले.

[१०] विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीकरिताची मान्यता स्थगित ठेवण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: चेंजेस-इन-स्टाफ समितीची दि.१८/०७/२०१८ रोजी बैठक संपन्न झाली असून उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक असल्याने उक्त समितीचा कार्यवृत्तांत दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये ठेवण्यात आला होता. त्यास व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.१५ च्या अनुषंगाने मान्यता दिलेली आहे.

परंतु, श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांच्या प्रस्तावामध्ये खालील बाबी निदर्शनास आलेल्या आहेत:

१. श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची दि.२४/१०/१९९२ ते दि. ०३/०४/२००० या कालावधीतील दि.२०/१०/१९९९ रोजीची नियुक्ती आहे.
२. श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांना विद्यापीठ पत्र जा. क्र. सोविसो/मविविमं/ शिमा /२०१०-११/७६१७, दि.०८/१२/२०१० अन्वये, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व मा. उच्च न्यायालय अनुक्रमे अधिसूचना, शासन निर्णय व न्यायालयीन आदेश यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या आणि दि.३०/०१/२०१० व दि.०८/०९/२०१० रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांचे एम. फिल. दि.२९/१२/१९९४ रोजीचे असल्याने त्यांना प्रथम नियुक्ती दि.२०/१०/१९९९ पासून नियमित मान्यता मिळालेली आहे.
३. श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची दि.२०/१०/२०११ पासून सहयोगी प्राध्यापक म्हणून मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी वेतननिश्चिती केलेली आहे. परंतु, विद्यापीठाकडून श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांचे सहाय्यक प्राध्यापक संवर्गातून सहयोगी प्राध्यापक संवर्गात पदोन्नतीचे मान्यता पत्र दिसून येत नाही.
४. श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून दि.२०/१०/२०११ पासून वेतननिश्चिती झालेली आहे. दि.०३/०३/२०१८ रोजी श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांना सहयोगी प्राध्यापक संवर्गात पदोन्नतीकरिता चेंजेस-इन-स्टाफ मान्यता मिळणेबाबत मा. प्राचार्यांनी प्रस्तुत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु, उक्त शिक्षकांनी सादर प्रस्ताव विलंबाने सादर केला असून दि.०७/०९/२०११ रोजीच्या विद्यापीठ परिपत्रकान्वये, विलंब शुल्क भरणे आवश्यक असताना उक्त शिक्षकांनी रु.५,०००/- विलंब शुल्क भरलेले नाही.

उक्त मुद्दे अवलोकनी घेतले असता दि.२४/१०/१९९२ ते दि.०३/०४/२००० या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या ९८ शिक्षकांमध्ये श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांचे प्रकरण असल्याने श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांचे चेंजेस-इन-स्टाफ मान्यता स्थगित ठेवण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिलेली आहे.

सबब, विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीकरिताची मान्यता स्थगित ठेवण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील श्री. कसबे दिलीप कोंडीबा यांची सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीकरिताची मान्यता स्थगित ठेवण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाबीची नोंद घेण्यात आली. तसेच सादर विषयाचा फेर आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या खालील सदस्यांना आमंत्रित करण्यात यावे असे ठरले.

- १) डॉ. बी. पी. रोंगे
- २) डॉ. एच. के. आवताडे
- ३) डॉ. बी. एन. आदटराव

मा. कुलगुरु तथा अध्यक्षा महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[११(१)] मे. रिध्दी इंटरप्रायझेस यांची कुरिअरची सेवा दि.३१/१२/२०१८ रोजी संपत असल्याने, तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार श्री. माऊली कुरिअर सर्व्हिसेस, सोलापूर यांच्याकडून दरकरार करण्यास मान्यता दिल्याच बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संबंधित कार्यालय यांना टपाल विहित वेळेत पाठविणे आवश्यक असून याकामी कुरिअर सेवेची आवश्यकता आहे. त्यानुसार विद्यापीठास कुरिअरची सेवा पुरविण्यासाठी वार्षिक दर करार करणे या कामाकरिता संबंधितांकडून दरपत्रके मागविण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि.०३/१२/२०१८ रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. निविदा स्विकृतीची अंतिम दि.१५/१२/२०१८ या तारखेपर्यंत होती. विहित मुदतीत एकूण ०३ (तीन) कुरिअर सेवा फर्मकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्याच तांत्रिक निविदा व दराची निविदा दि.२१/१२/२०१८ रोजी फर्मच्या प्रतिनिधी समोर उघडण्यात आली असून त्यांचा तुलनात्मक तक्ता तयार केला असता, श्री. माऊली कुरिअर सर्व्हिसेस, सोलापूर यांचे दर न्यूनतम असल्याने व सन २०१९ करिता त्यांच्याकडून सेवा घ्यावी लागणार आहे.

प्रस्तूत विद्यापीठास पुरविण्यात येणारी मे. रिध्दी इंटरप्रायझेस यांची कुरिअरची सेवा दि.३१/१२/२०१८ रोजी संपत असल्याने, तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार श्री. माऊली कुरिअर सर्व्हिसेस, सोलापूर यांच्याकडून दरकरार करण्यास मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११(२)] सोलापूर विद्यापीठाने रिक्त पदे भरण्यासाठी दिलेली जाहिरात क्र. सोविसो/ आस्था/ २०१५ /०६, दि.०२/०६/२०१५ मधील वर्ग -३ व वर्ग ४ पदांच्या भरती प्रक्रियेस मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी पत्र क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.६८९/१५/विशि-१, दि.१०/१०/२०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार सर्व संबंधित कर्मचारी यांना सेवाविषयक लाभ देण्यासंदर्भात केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाने दि.०२/०६/२०१५ व दि.०३/०६/२०१५ रोजीच्या जाहिरातीनुसार सन २०१६-१७ मध्ये सरळसेवेने वर्ग ०३ व वर्ग ०४ संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यास अनुसरून संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीस मान्यता मिळण्याचे प्रस्ताव मा.विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शानुसार शासन निर्णय २ जून २०१५ नुसार पद भरतीवरील निर्बंध असताना सदर बाब विचारात न घेता सोलापूर विद्यापीठाने पदभरती केलेली दिसते, असे कळवून कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे मूळ प्रस्ताव संबंधित कागदत्रांसह परत या विद्यापीठाकडे परत पाठविले होते.

या अनुषंगाने या विद्यापीठाकडून उक्त कालावधीत नियुक्त केलेल्या कर्मचा-यांच्या वेतन निश्चितीच्या प्रस्तावांना मान्यता मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.

मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन पत्र क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.६८९/विशि-१, दि.१०/१०/२०१८ अन्वये सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.१६/०७/२०१५ मधील परिच्छेद ६ (४) मधील तरतूदी स्वयंस्पष्ट आहेत. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाने वर्ग ३ व वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्यासाठी दि.०२/०६/२०१५ व दि.०३/०६/२०१५ रोजी जाहिरात दिली असल्याने, सदर भरती प्रक्रियेत उक्त नमूद शासन निर्णयाची कोणत्याही प्रकारची बाधा पोहचत नाही, त्यामुळे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या व नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती करण्यास कोणतीही अडचण नाही असे कळवून सदर पत्राची प्रत मा.संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. विभागीय सहसंचालक (उ. शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे अग्रेषित केलेली आहे. या अनुषंगाने या कार्यालयाने दि.११/१०/२०१८ रोजी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही करणेकामी (वेतन निश्चिती, वार्षिक वेतनवाढी व सेवेत कायम करणे, व इतर अनुषंगिक लाभ) टिपणी सादर केली असता, वेतननिश्चितीचे प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे सादर करावेत व त्यानंतर सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेमध्ये माहितीसाठी सादर करावे असे आदेश दिले आहेत.

मा. कुलगुरु महोदय यांचे आदेशानुसार ३३ कर्मचाऱ्यांचे वेतननिश्चितीचे प्रस्ताव मा.विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे या कार्यालयाचे पत्र क्र.सोविसो/आस्था/२०१८/९१५८, दि.१९/१०/२०१८ अन्वये पाठविण्यात आले होते. त्यानुसार त्यांचेकडून पत्र क्र.विससं/उशि/सोविसो/२०१८/२५११, दि.२८/११/२०१८ अन्वये २८ कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता मिळालेली असून मा.लेखाधिकारी (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांनी सदर वेतननिश्चिती प्रमाणित करून दिलेली आहे. त्यानुसार या कार्यालयाचे पत्र क्र.सोविसो/आस्था/२०१८/१०९१९, दि.२१/१२/२०१८ अन्वये मान्यता मिळालेल्या खालील २८ कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे वित्त व लेखा अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

अ.क्र.	प्रशासकीय सेवकांचे नाव	पदनाम
१)	श्रीमती कस्तुरे रेखा काका	कनिष्ठ लिपिक
२)	श्रीमती चवरे अश्विनी गेना	कनिष्ठ लिपिक
३)	श्री. चौरे किशोर बाबुराव	कनिष्ठ लिपिक

४)	श्री. मुडगी मल्लिकार्जुन बाबुराव	कनिष्ठ लिपिक
५)	श्री. संभारम अनिल कृष्णाहरी	कनिष्ठ लिपिक
६)	श्री. हावळे आतिश मनोहर	कनिष्ठ लिपिक
७)	श्री. देवेकर प्रमोद भिमराव	कनिष्ठ लिपिक
८)	श्री. खंडागळे अमोल श्रीरंग	कनिष्ठ लिपिक
९)	श्री. बानकरी एजाज पिरअहमद	कनिष्ठ लिपिक
१०)	श्रीम. नाईकवाडी फैजुन्नीसा म.हनिफ	कनिष्ठ लिपिक
११)	श्री. शेख सलीम अब्दुल रहिमान	कनिष्ठ लिपिक
१२)	श्रीमती मोहिते धनश्री दामाजी	कनिष्ठ लिपिक
१३)	श्रीमती जाधव सुप्रिया सुनिल	कनिष्ठ लिपिक
१४)	श्री. आलदार नामदेव बीरा	कनिष्ठ लिपिक
१५)	श्रीमती नीळ अनिता भागवत	कनिष्ठ लिपिक
१६)	श्री. शेख इमरान मुबारक	कनिष्ठ लिपिक
१७)	श्रीमती मुंढे सुवर्णा दिगंबर	कनिष्ठ लिपिक
१८)	श्रीमती कोकाटे मोनाली शाहू	कनिष्ठ लिपिक
१९)	श्री. गोवर्धन मंगेश नवनाथ	कनिष्ठ लिपिक
२०)	श्री. शेख मुक्तार मनसुर	सांख्यिकी सहायक
२१)	श्री. सोनवणे रोहित सुनिल	लघुटंकलेखक
२२)	श्री. काळे महादेव कोडिंबा	प्रयोगशाळा सहायक
२३)	श्रीम.वडावराव सविता संभाजी	ग्रंथालय परिचर
२४)	श्री. मठ संगमेश्वर मल्लय्या	शिपाई
२५)	श्री. घंटे भागवत शंकर	शिपाई
२६)	श्री. वाघमोडे सागर पांडुरंग	शिपाई
२७)	श्री. दुधारे गौतम पांडुरंग	शिपाई
२८)	श्री. शिंदे गणेश खंडू	शिपाई

सबब, सोलापूर विद्यापीठाने रिक्त पदे भरण्यासाठी दिलेली जाहिरात क्र. सोविसो/ आस्था /२०१५ /०६, दि.०२/०६/२०१५ मधील वर्ग- ३ व वर्ग ४ पदांच्या भरती प्रक्रियेस मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी पत्र क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.६८९/१५/विशि-१, दि.१०/१०/२०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार सर्व संबंधित कर्मचारी यांना सेवाविषयक लाभ देण्यासंदर्भात केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: सोलापूर विद्यापीठाने रिक्त पदे भरण्यासाठी दिलेली जाहिरात क्र. सोविसो/ आस्था/ २०१५ /०६, दि.०२/०६/२०१५ मधील वर्ग -३ व वर्ग ४ पदांच्या भरती प्रक्रियेस मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी पत्र क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.६८९/१५/विशि-१, दि.१०/१०/२०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार सर्व संबंधित कर्मचारी यांना सेवाविषयक लाभ देण्यासंदर्भात केलेली कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११(३)] मा. प्रकाश आमटे यांच्या आनंदवन (हेमलकसा) येथील १० दिवसांच्या शिबिरासाठी दरवर्षी १०० विद्यार्थी व ०५ कार्यक्रम अधिकारी सहभागी व्हावे व त्यासाठी लागणारी रक्कम सोलापूर विद्यापीठाच्या फंडातून करण्याबाबत चा अधिसभेतील ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या दि.२९/०९/२०१८ रोजी झालेल्या अधिसभेतील विषय क्रं.१० अन्वये अधिसभा सदस्य डॉ. टी. व्ही. शिंदे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

याबाबत सोलापूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवडक १०० विद्यार्थी / विद्यार्थीनींना व ०५ कार्यक्रम अधिकाऱ्यांनी मा.प्रकाश आमटे यांच्या आनंदवन (हेमलकसा) येथील १० दिवसांच्या शिबिरासाठी दरवर्षी सहभागी व्हावे व त्यासाठी लागणारी रक्कम सोलापूर विद्यापीठाच्या फंडातून करण्याची शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.

याबाबतचा ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ.बी.एन.आदटराव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.)

याबाबत कार्यालयीन निवेदन: त्यानुषंगाने उक्त शिबीरामधील सहभागाबाबत व त्याकरिता होणाऱ्या खर्चाबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे नमुद आहे तो अवलोकनार्थ.

सहभागाबाबत तपशिल: उक्त शिबीरामध्ये सहभागी होण्याकरिता प्रति विद्यार्थी रु.२०००/- इतके नोंदणी शुल्क १० दिवसांकरिता आयोजकांकडून आकारण्यात येते. त्यानुसार १०० विद्यार्थी X २०००/- = २०००००/- इतके नोंदणी शुल्क होते. सदरच्या नोंदणी शुल्कामधून आयोजकांकडून सहभागी स्वयंसेवकांची राहण्याची सोय, चहा, नाष्टा, भोजनाची सोय व राहण्याच्या ठिकाणापासून शिबीरस्थळी जाण्याचा व येण्याचा प्रवास खर्च करण्याची तरतूद आहे. तसेच सहभागी होणाऱ्या एकूण १०० विद्यार्थी व ०५ कार्यक्रम अधिकारी यांचा सोलापूर ते आनंदवन (हेमलकसा) येथे जाण्याचा व परत येण्याचा प्रवास खर्च प्रस्तुत विद्यापीठास अदा करावा लागणार आहे. सदरचे शिबीर साधारणता दरवर्षी माहे - में मध्ये असते व त्याकरिता नोंदणी अगोदर करावी लागते नोंदणी झाल्यानंतर आयोजकांकडून निवडण्यात आलेले स्वयंसेवकांचाच सहभाग निश्चित होतो. तसेच येण्याचा व जाण्याचा प्रवास खर्च व नोंदणी शुल्कामध्ये संभाव्य वाढ होऊ शकते. सदरची माहिती संचालक, रासेयो यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडून भ्रमणध्वनीवरून संपर्क करून घेतली आहे.

सबब, अधिसभेमधील झालेल्या ठरावानुसार सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा (गडचिरोली) येथील १० दिवसांच्या शिबिरासाठी दरवर्षी १०० विद्यार्थी व ०५ कार्यक्रम अधिकारी सहभागी व्हावे व त्यासाठी लागणारी रक्कम सोलापूर विद्यापीठाच्या फंडातून करण्याबाबत अधिसभेने केलेली शिफारशीस खालीलप्रमाणे सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) प्रत्येक महाविद्यालयातून ०१ विद्यार्थी व विद्यापीठ परिसरातून ०५ विद्यार्थी सदर उपक्रमास पाठविण्यात यावे.
- २) सदर विद्यार्थ्यांचा खर्च हा त्या-त्या महाविद्यालयाच्या NSS फंडातून करण्यात यावा.
- ३) मा. प्रकाश आमटे याप्रमाणेच सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना भेट देण्यासाठी सुध्दा विद्यार्थ्यांना पाठविण्यात यावेत.

[११(४)] वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करून मिळणेसाठी सादर केलेले अर्ज विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात आलेल्या पदोन्नती संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मा.कुलपतींचे नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश एम. माने यांच्या अध्यक्षतेखाली, चौकशी समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीने अहवाल सादर केला असून त्यामध्ये एकाकी पदांवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे शिफारस केली आहे.

समितीची शिफारस: वर्ग ड मधील एकाकी पदांवरील कार्यरत कर्मचारी यांच्याकडून पदनाम बदल (Cader Change) याबाबतचे प्रस्ताव त्या त्या वेळी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अभिप्रायार्थ पाठवावा.

सदर चौकशी समितीने केलेल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेने दिनांक ०६/१२/२०१८ रोजीच्या बैठकीत स्वीकारून सर्वानुमते मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असताना समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश एम. माने व श्रीमती आश्विनी चव्हाण यांनी वर्ग ४ संवर्गातील तांत्रिक पदांवरील जे कर्मचारी पदनामात बदलासाठी इच्छुक आहेत, त्यांचेकरिता कार्यालयाकडून परिपत्रक पारित करून प्राप्त झालेले अर्ज हे आगामी व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करावेत, असे सांगितले.

समितीने केलेली शिफारशीनुसार तसेच प्रा. महेश एम. माने व श्रीमती आश्विनी चव्हाण यांनी तोंडी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदय यांनी तांत्रिक पदांवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदलासाठी परिपत्रक काढून त्याअनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज हे व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करावेत असे दि.३१/१२/२०१८ रोजीच्या टिपणीवर आदेशीत केले आहे. त्यानुसार या कार्यालयाचे परिपत्रक क्र.सोविसो/आस्था/२०१९/१००, दि.०५/०१/२०१९ अन्वये ज्या सेवकांना (शिपाई संवर्ग वगळून) पदनाम बदल (Cader Change) करून हवा आहे त्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार खालील सेवकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

अ. क्र	सेवकाचे नांव	कार्यरत मूळ पद	पदनाम बदलानंतरचे पद	यापूर्वी पदनामात बदल करण्यात आलेला आहे / नाही
१)	श्रीमती माने अर्चना खंडेराव	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक	--
२)	श्री. सूर्यवंशी महादेव ज्ञानदेव	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक	--
३)	श्रीमती वडावराव सविता संभाजी	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक	--
४)	श्रीमती राख जनाबाई सुदाम	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	यापूर्वी शिपाई संवर्गातून प्रयोगशाळा परिचर या संवर्गामध्ये बदल

५)	श्री. मुंडफणे नितीन संदिपान	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	--
६)	श्री. वाघमारे सुधीर कल्लप्पा	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	--
७)	श्रीमती साखरे अंजली शैलेश	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	--
८)	श्री. पोटे संदीप हानवता	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	--
९)	श्री. मोटे रामचंद्र गोवर्धन	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक	--
१०)	श्री. हुक्कीरे रविकांत गुरुनाथ	झेरॉक्स ऑपरेटर	कनिष्ठ लिपिक	--
११)	श्री. माशाळे संतोष तारप्पा	झेरॉक्स ऑपरेटर	कनिष्ठ लिपिक	--
१२)	श्री. चिक्का लक्ष्मण हरी	स्वच्छक	शिपाई	--

सबब, वर्ग ४ मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करुन मिळणेसाठी सादर केलेले अर्ज विचारार्थ).

ठराव: वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करुन मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा असे सर्वानुमते ठरले. तसेच याव्यतिरिक्त आणखी काही कर्मचाऱ्यांना पदनामात बदल करुन घ्यावयाचे असल्यास तसाही प्रस्ताव तयार करुन शासनास पाठविण्यात यावे असे ठरले.

[११(५)] रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या स्वायत्त महाविद्यालयाच्या Governing Body मध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधीचे सदस्यपदी नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचे पत्र क्र. No.F.२२-१ / २०१७ (AC) दि.२८/११/२०१८ पत्रान्वये रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२८-२९ या दहा वर्षाकरीता स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यास अनुसरून स्वायत्त महाविद्यालयास Governing Body साठी एका विद्यापीठाच्या प्रतिनिधीचे यांचे नामनिर्देशन होण्याबाबत महाविद्यालयाने दि.१८/१२/२०१८ जा.क्र १५३० पत्रान्वये विनंती केली आहे.

उपरोक्त बाबत University Grants Commissions (Government of Autonomous Status Upon College and measures for maintenance of Standard in Autonomous college) regulations, 2018 मधील तरतूद खालीलप्रमाणे आहे.

13.3 GOVERNING BODY:

A) Constitution of Governing Body of Private / Self Financing College / Constituent College run by Trust/Society

Sr. No	Number	Category	Nature
1	5 Members	Management	Trust or management as per the constitution or byelaws, with the Chairman or President/Director as the chairperson
2	2 Members	Teachers of the College	Nomination by the Principal based on Seniority by rotation
3	1 Members	Educationist or industrialist	Nomination by the management
4	1 Members	UGC Nominee	Nomination by the UGC
5	1 Members	State Government Nominee	Academician not below the rank of professor or State Government official of Directorate of Higher Education/State Council of Higher Education
6	1 Members	University Nominee	Nomination by the University
7	1 Members	Principal of College	Ex- Officio

उपरोक्त प्रमाणे १३.३ (A) मधील क्र.६ मध्ये नमुद प्रमाणे रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या स्वायत्त महाविद्यालयाच्या Governing Body मध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधीचे सदस्यपदी नामनिर्देशन करण्याचीबाब व्यवस्थापन परिषदच्या विचारार्थ).

ठराव: रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या स्वायत्त महाविद्यालयाच्या Governing Body मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून डॉ. एच. के. आवताडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[११(६)] विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणा-या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि. मी. ₹१२/- व डिझेल प्रति कि. मी. ₹१०/- दराने करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: दि.११/०९/२०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव क्र.१३(११) विद्यापीठात बैठकीत कारने उपस्थित राहणा-या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि. मी. ₹१२/- व डिझेल प्रति कि. मी. ₹१०/- करण्याबाबत विषय ठेवण्यात आला होता, त्यावर झालेल्या ठरावात दि.०६/१२/२०१८ रोजी झालेल्या बैठकीत ठरावात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सदर दुरुस्त केलेला ठराव खालीलप्रमाणे :

ठराव:	विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणा-या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि.मी. रु.१२/- व डिझेल प्रति कि.मी. रु.१०/- दराने करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात यावे असे ठरले.
-------	---

याबाब सादर करण्यात येते की, सहाय्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून दैनिक व प्रवास भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठात देण्यात येणा-या दैनिक व प्रवास भत्त्यांच्या दरामध्ये सुधारणा करण्याकरीता दि.१९/०५/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषद मध्ये विषय सादर केला असता, त्यास ठराव क्र.१७(५) अन्वये पेट्रोल प्रति कि. मी. ₹९/- व डिझेल प्रति कि. मी. ₹७/- या प्रमाणे मान्यता देण्यात आली व त्यानुसार आज पर्यंत वाहनाचे भाडे आदा करण्यात येत आहे. तदनंतर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून दैनिक व प्रवास भत्त्याच्या दरामध्ये अद्याप पर्यंत सुधारणा करण्यात आलेली नाही. दि.०८/०९/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीमध्ये सदरचा विषय ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दैनिक व प्रवास भत्त्याच्या दरामध्ये अद्याप सुधारणा केलेली नाही. ज्यावेळी महाराष्ट्र शासन यासंदर्भात सुधारित आदेश निर्गमित करेल, त्यावेळी सुधारित दराचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर करण्याची कार्यवाही करावी असे ठरले.
--

सबब, उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ करावी किंवा क से याबाबत निर्णय घेण्याकरिता सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय माहे एप्रिल, २०१९ पर्यंत स्थगित ठेवावा असे ठरले.

[११(७)] छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासन परिपत्रक माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन परिपत्रकान्वये दि.२९ मे, २०१७ व समक्रमांक शुध्दीपत्रक दि.२५ जुलै, २०१८ सोबत जोडलेल्या अनुसूची-ब मध्ये सुधारणा करून सुधारीत अनुसूची-ब सोबत जोडण्यात आली आहे. त्यानुसार सरळसेवेच्या बाबतीत शासन परिपत्रक दि.२९ मे, २०१७ मधील सूचना विचारात घेऊन सोबत जोडलेल्या अनुसूची-ब नुसार पद भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण असलेल्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी छोट्या संवर्गात बिंदूनामावली तपासणीबाबत स्वतंत्र अनुसूचित जोडलेली आहे.

तरी सदर शासन परिपत्रक सर्व प्राशसकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या / नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने योग्य ते आदेश निर्गमित करावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सबब, छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासन परिपत्रक माहितीस्तव).

ठराव: छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासन परिपत्रकाची नोंद घेण्यात आली.

[११(८)] प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिवशी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. विद्या परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्थेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ स्थापनेपासून प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिवशी व्यासपीठावर मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. विद्या परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची बैठक व्यवस्था केली जाते. परंतु या बैठक व्यवस्थेबाबत इतर विद्यापीठामध्ये विचारणा केली असता (भ्रमणध्वनीद्वारे) खालीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत.

अ.क्र.	विद्यापीठाचे नाव	विद्यापीठाचा अभिप्राय
१)	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड	दीक्षांत समारंभादिवशी व्यासपीठावर मा. व्यवस्थापन परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची बैठक व्यवस्था केली जाते.
२)	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद	
३)	सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे	
४)	कविचित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव	
५)	संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठ, अमरावती	
६)	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ	
७)	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर	दीक्षांत समारंभादिवशी व्यासपीठावर मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. विद्या परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची बैठक व्यवस्था केली जाते.

सबब, प्रस्तूत विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत समारंभापासून, दीक्षांत समारंभादिवशी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. विद्या परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्थेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिवशी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य व मा. अधिष्ठाता यांची व्यासपीठावर बैठक व्यवस्था करण्यात यावी व विद्या परिषद सदस्या यांची मंडपामध्ये अग्रस्थानी (सुरवातीस पहिल्या रांगेत) बैठक व्यवस्था करण्यात यावी असे ठरले.

[११(९)] सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर जमिनीमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन या इमारतीचे मे. डिझाईन ग्रुप, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुधारित डीएसआर दराप्रमाणे ₹५४४,१९०,२२१/- इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून सन्माननीय कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर जमिनीमध्ये नव्याने बांधण्यात येणा-या मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन या इमारतीचे मे.डिझाईन ग्रुप, मुंबई यांनी सन २०११ साली विद्यापीठास सादर केलेल्या रु.२२,७२,०५,०९९/- इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास दि.१३/०९/२०११ रोजी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत ठराव क्र.२ नुसार मान्यता देऊन सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आला होता. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेने देखील बांधकाम समितीची शिफारस स्विकारून त्यास मान्यता दिली आहे.

त्यानंतर सदरील नियोजित इमारतीची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली नसल्यामुळे आजतागायत पूर्ण होऊ शकली नाहीत. परंतु सध्यास्थितीमध्ये सदरील इमारतीसाठी लागणारा निधी मंजूर करून घेण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठ प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा निधीचा आणि तांत्रिक मान्यता मिळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याने विद्यापीठासमोरील अडचण सुटण्यास मदत होणार असल्यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर जमिनीमध्ये मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन या इमारतीच्या बांधकामाचे सुधारित डीएसआर च्या दराप्रमाणे मे. डिझाईन ग्रुप, मुंबई यांच्याकडून नव्याने सर्व बाबनिहाय अंदाजपत्रक विद्यापीठास प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदरील नियोजित इमारती पूर्ण करण्यासाठी एकूण लागणाऱ्या रक्कमेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

Recapitulation Sheet

1	Civil Work	Rs	359,126,089.52
2	Add Royalty Charges	Rs	1,430,706.00
3	Add Lab Testing	Rs	1040965.00
4	Total Civil Work+Royalty & Lab Testing	Rs	361,597,760.52
5	Add 12% GST	Rs	43,095,130.74
6	Total (4+5)	Rs	404,692,891.26
7	Add Work Contingency @4% on (A+Royalty & Lab testing)	Rs	14,463,910.42
8	Add Work Computerisation @2% on (A+Royalty & Lab testing)	Rs	7,231,955.21
9	Add 0.5 % insurance towards labour	Rs	2,023,464.46
10	Add for electrification	Rs	115,778,000.00
	Total Rs	Rs	544,190,221.35
	Say Rs	Rs	544,190,221.00

वरीलप्रमाणे सुधारित अंदाजपत्रक मे. डिझाईन ग्रुप, मुंबई यांच्याकडून विद्यापीठास प्राप्त झाले असून सदरील सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा विषय बांधकाम समितीमध्ये ठेऊन व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे आवश्यक होते. परंतु नजिकच्या काळात बांधकाम समितीच्या बैठकीचा दिनांक निश्चित झाला नसल्यामुळे आणि सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून बांधकाम समितीच्या वतीने व्यवस्थापन परिषदेकडे सदरचा विषय शिफारस करण्यास सन्मानीय कुलगुरु महोदयांची मान्यता घेऊन संपन्न होत असलेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.

सबब, उक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे सदरचा विषय महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार बांधकाम समितीच्या वतीने सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यास मा. कुलगुरुंनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर जमिनीमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन या इमारतीचे मे. डिझाईन ग्रुप, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुधारित डीएसआर दराप्रमाणे ₹५४४,१९०,२२९/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(१०)] सी. बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गैरप्रकारबाबत दि. १४/०१/२०१९ रोजीच्या विषय क्र. ०७, ०८ व ०९ नुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारसी विचारार्थ.

(टिपणी: आक्टो / नोव्हें -२०१८ च्या परीक्षा मध्ये B.COM.भाग -२ सत्र III Corporate accounting या विषयाचा दिनांक २०/१२/२०१८ रोजीचा पेपर परीक्षेच्या सुरवातीनंतर एक तासातच सोशल मिडीयावर (Whatsapp) उपलब्ध असल्याचे परीक्षा विभागास तक्रारीद्वारे कळविण्यात आले. तदनंतर परीक्षा विभागामार्फत संबंधित (Whatsapp) मिडीयावरील सदर प्रश्नपत्रिकेची पाहणी केली असता. त्या प्रश्नपत्रिकेवरील वाटरमार्कवरून सदरचा पेपर हा सी. बी. खेडगीज, अक्कलकोट या परीक्षा केंद्रावरून सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता सदर दिवशीचा पेपर रद्द करण्यात येऊन तो पेपर दिनांक २६/१२/२०१८ रोजी घेण्यात आला.

सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सदर विषयी परीक्षा प्रमाद समिती, कायदा अधिकारी व चौकशी समिती नेमून त्याचा प्राप्त अहवाल दिनांक १४/०१/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील विषय क्र. ७, ८ व ९ नुसार सादर केला असता. सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले व व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आले.

ठराव क्र. ७

- १) श्री. प्रशांत कुलकर्णी व श्री सुरज कलशेट्टी यांची नियुक्ती तात्पुरती असल्याने त्यांच्यावर आर्थिक बाबीबाबत जबाबदारी घालता येणार नाही. परंतु यापुढे परीक्षेचे कामकाज त्यांना देऊ नये.
- २) प्राचार्य डॉ. एस. सी. आडवितोट, श्री. कुंभार व्ही. सी. व श्री. ढंगे एल. एस. यांना प्रत्येकी रु. ५०,०००/- दंड आकारण्यात यावा.
- ३) पुनश्च: परीक्षा घेतल्याने झालेला सर्व खर्च रु. १,५६,२९२/- व अधिकची १०% रक्कम रु. १५,६२९/- अशी एकूण रक्कम रु. १,७१९२९/- महाविद्यालयाकडून वसूल करण्यात यावी.
- ४) सदरच्या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र प्रमाद समितीची शिफारस क्र. २ नुसार काढून घेण्यात यावे.
- ५) प्राचार्य डॉ. एस. सी. आडवितोट, श्री. व्ही. सी. कुंभार. व श्री. एल. एस. ढंगे., श्री. सुरज कलशेट्टी, श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. व्ही. एच. वाघमारे यांना यापुढे परीक्षेच्या कामातून कायमस्वरूपी वगळण्यात यावे.

ठराव क्र. ८

सदर समितीने केलेल्या शिफारशी दुरुस्तीसह स्वीकारून याबाबत

- १) सी. बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र संदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या शिफारशी क्र. १ नुसार संबंधित महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र तीन वर्षासाठी बंद करण्यात यावे. संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोलापूर शहारातील विविध महाविद्यालयात परीक्षांसाठी सामावून घ्यावे.
- २) शिफारस क्र. २ नुसार व परीक्षा प्रमाद समितीने शिफारस केल्याप्रमाणे सदर परीक्षेसाठी झालेला प्रत्यक्ष खर्च रु.१,५६,२९२/- व अधिकची १०% रक्कम रु.१५६२९/- अशी एकत्रित रक्कम रु.१,७१,९२१/- वसूल करण्यात यावी.
- ३) प्रभारी प्राचार्य डॉ. एस. सी. आडवितोट, श्री. व्ही. सी. कुंभार व श्री. एल. एस. ढंगे यांना प्रत्येकी रु. ५०,०००/- दंड करावा व संबंधितांना परीक्षेच्या कामातून कायम स्वरूपी निष्काशीत करण्यात यावे.
- ४) आयटी समन्वयक श्री. प्रशांत कुलकर्णी, शिपाई सुरज कलशेट्टी यांना भविष्यात परीक्षेचे कोणतेही काम देण्यात येवू नये.
- ५) प्रभारी प्राचार्य डॉ. एस. सी. आडवितोट यांची प्रभारी प्राचार्य पदाची मान्यता रद्द करावी त्यांना भविष्यात प्रभारी प्राचार्य पदाची मान्यता देण्यात येवू नये.
- ६) विद्यापीठ कायदा अधिकारी यांच्या अभिप्रायाप्रामुखेने व त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या शिफारस क्रमांक ९ नुसार सदरचा गुन्हा सायबर क्रॉईम शी निगडीत असल्याने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलीसाच्या कडे FIR दाखल करून त्यांची पोच संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्या कडे दयावीत तसेच सायबर क्रॉईम विभागाचा सविस्तर अहवाल मागवून घ्यावा व सदचा अहवाल संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे सादर करावा असे न झाल्यास विद्यापीठ प्रशासन संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर FIR दाखल करले.
- ७) परीक्षा कामासाठी संबंधित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सोलापूर शहारातील विविध महाविद्यालयातील नेमूण दिलेल्या परीक्षांचे काम प्रवास व महागाई भत्ता न घेता करावयाचे आहे.
- ८) संबंधित महाविद्यालयाचे संलग्नीकरण का काढून घेण्यात येऊ नये? याबाबतची कारणेदाखवा नोटीस देण्यात यावी.
- ९) बहिस्थ: वरीष्ठ पर्यवेक्षक श्री. एस. आर. आळंद यांच्याबाबत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सविस्तर खुलासा घेवून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

ठराव क्र. ९

- १) कायदा अधिकारी यांच्या अभिप्राय क्र. १ नुसार सदर प्रकरणाची पोलीसांच्या सायबर सेल मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नजिकचे पोलिस स्टेशन / चौकशीमध्ये FIR दाखल करावा.
- २) अभिप्राय क्र. २ नुसार सदर महाविद्यालयाची स्वतंत्र चौकशी द्वारे चौकशी करून नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी.
- ३) अभिप्राय क्र. ३ नुसार या प्रकरणी कारणीभूत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांची मान्यता काढून घेण्यात यावी.

सबब, सी. बी. खेडगीज कॉलेज अक्कलकोट या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गैरप्रकाराबाबत दि.१४/०१/२०१९ रोजीच्या विषय क्र.०७, ०८ व ०९ नुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सी. बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गैरप्रकाराबाबत दि. १४/०१/२०१९ रोजीच्या विषय क्र. ०७, ०८ व ०९ नुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या शिफारशीस खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली.

- १) सदर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र संदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या शिफारस क्रमांक १ नुसार परीक्षा केंद्र हे ३ वर्षासाठी बंद करण्यात यावे व सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयात परीक्षेसाठी सामावून घ्यावे.
- २) चौकशी समितीच्या शिफारस क्रमांक २ व परीक्षा प्रमाद समितीने केलेल्या शिफारशीनुसार सदर परीक्षेसाठी झालेला प्रत्यक्ष खर्च रुपये १,५६,२९२/- व अधिकची १०% रक्कम १५,६२९/- अशी एकूण रु.१,७१,९२१/- सदर महाविद्यालयाकडून वसूल करण्यात यावी.
- ३) प्रभारी प्राचार्य एस. सी. आडवितोट, श्री. कुंभार व्ही. सी. व श्री. ढंगे एल.एस. यांना प्रत्येकी रु. ५०,०००/- दंड करावा व संबंधितांना परीक्षेच्या कामातून कायम स्वरूपी निष्काशीत करण्यात यावे.
- ४) आय. टी. समवयक श्री. प्रशांत कुलकर्णी, शिपाई सुरज कलशेट्टी यांना भविष्यात परीक्षेचे कोणतेही काम देण्यात येऊ नये.
- ५) प्र. प्राचार्य एस. सी. आडवितोट यांची प्र. प्राचार्य पदाची मान्यता रद्द करावी त्यांना भविष्यात प्र. प्राचार्य पदाची मान्यता देण्यात येऊ नये.
- ६) विद्यापीठ कायदा अधिकारी यांचा अभिप्राय व त्रिसदस्यीय चौकशी समितीची शिफारस क्रमांक ९ नुसार सदरचा गुन्हा हा सायबर क्राईमशी निगडित असल्याने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलीसांकडे FIR दाखल करून त्याची प्रत मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्याकडे सादर करावी. सायबर क्राईम विभागाचा सविस्तर अहवाल मागवून घ्यावा व सदरचा अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना सादर करावा तसे न केल्यास विद्यापीठ प्रशासन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर FIR दाखल करेल.
- ७) परीक्षा कामासाठी संबंधित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये नेमुन दिलेल्या परीक्षेचे कामकाज प्रवास भत्ता व दैनिक भत्ता न घेता करावयाचे आहे.
- ८) संबंधित महाविद्यालयास संलग्निकरण काढून घेण्यात येऊ नये? याबाबतची कारणे दाखवा नोटिस देण्यात यावी.

[११(११)] सुवर्णपदकासाठी सुधारित नियमावली तयार करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: विद्यापीठाकडे विविध देणगीदार सुवर्णपदकासाठी देणगी देत आहेत. सदर देणगी स्विकारत असताना विद्यापीठाकडील नियमावलीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे उपसमिती नियुक्त करण्याचे ठरले.

- १) डॉ. एस. आय. पाटील : अध्यक्ष
- २) प्रा. एम. एम. माने : सदस्य
- ३) डॉ. बी. पी. रोंगे : सदस्य
- ४) डॉ. एच. के. आवताडे : सदस्य
- ५) डॉ. बी. एन. आदटराव : सदस्य
- ६) डॉ. एस. आय. शेख : सदस्या

[११(१२)] उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यांगत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाने दि.२४/१२/२०१८ रोजी प्रसिध्द केलेले परिपत्रक रद्द करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाने दि.२४/१२/२०१८ रोजी प्रसिध्द केलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे असे ठरले. याबाबत शैक्षणिक, संशोधन व विकास विभागास कळविण्यात यावे असेही ठरले.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्र. कुलसचिव यांनी जाहीर केले.

सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद